

सन २०१६ मधील पावसाळ्यात दिनांक १ जुलै
ते ७ जुलै, २०१६ या वनमहोत्सव कालावधीत
दिनांक १ जुलै, २०१६ ह्या दिवशी राज्यात
किमान २ कोटी वृक्ष लागवड करण्याबाबत
नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार
करून अंमलबजावणी करणे

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क. ९८/पंरा-९

बांधकाम भवन, २५, मईबान मार्ग

फोर्ट, मुंबई-४०० ००९.

तारीख:- १७ जून २०१६

वाचा :-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक :- साववि-२०१५/प्र.क्र.१३१/फ-११,
दिनांक ३१.०३.२०१६

परिपत्रक :-

राष्ट्रीय वननिती, १९८८ मधील धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन / वनीकरण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतीशील आणि अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील ३०७ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१.६५ लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित आहे. हे प्रमाण सर्वसाधारणपणे २० टक्के आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतूचक्र, आणि अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ, या माध्यमातून गेल्या काही वर्षात निसर्ग आपल्याला जाणीव करून देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेले पर्यावरणीय बदल ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मानवी जीवनास या पर्यावरणीय बदलास सामोरे जावे लागत आहे.

२. वरील बाबींचा विचार करून शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून सन २०१६-१७ मधील पावसाळ्यात वनमहोत्सव कालावधीमध्ये दिनांक १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे. वैश्विक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल, संतुलन, संवर्धन आणि सुरक्षा राखण्यासाठी वृक्ष आवरण वाढविण्याच्या कार्यक्रमाचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे.

३. वर नमुद २ कोटी वृक्षलागवडीपैकी वन विभाग / सामाजिक वनीकरण विभाग व वन विकास महामंडळ यांनी कमीत कमी १.५० कोटी (दीड कोटी) वृक्ष लागवड करणे व उर्वरीत ५० लक्ष वृक्ष लागवड इतर विभागामार्फत करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

४. ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय, जिल्हा परिषदा अंतर्गत शाळा, ग्रामपंचायतीचा परिसर इत्यादी ठिकरणी वृक्ष लागवड करणे शक्य आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पुढीलप्रमाणे वृक्ष लागवड करणे शक्य आहे

१. प्रत्येक कार्यालयांच्या परिसरात :- २० रोपे
२. ग्रामपंचायतीच्या परिसरात प्रत्येकी :- १०० रोपे
३. १०० हेक्टर पर्यंतचे पाझर व इतर लघुपाटबंधारे तलाव प्रत्येकी :- २० रोपे

५. वरील स्थळांच्या व्यतिरीक्त वृक्ष लागवडसाठी आणखी स्थळे शक्य असल्यास निश्चित करण्यात यावीत. यासाठी विभागाच्या यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था / अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, उद्योजकता सामाजिक दायित्व (CSR), सहकारी संस्था, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे व संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात यावा.

६. या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रधान सचिव मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचे समन्वय व संनियंत्रण केले जाईल. तसेच मंत्रालयात सचिव (वने) आणि ग्राम विकास विभागाकडून देखील सदर कार्यक्रमाचे संनियंत्रण होईल.

७. या कार्यक्रमाचे प्रभावीपणे ऑनलाईन संनियंत्रण होण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) वन भवन, नागपूर यांचेमार्फत आवश्यक आज्ञावल्या (Software) विकसित केल्या आहेत. त्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी निश्चित केलेल्या स्थळांचे अक्षांश-रेखांश (Latitude-Longitude) आणि शक्य तेथे GPS Location घेणे, वृक्षरोपणासाठी तयार केलेले खड्डे, अंमलबजावणी यंत्रणा, व्यक्ती व संस्था यांचेकडून केलेल्या वृक्षलागवडीचे छायाचित्रे, वृक्षांची संख्या, वृक्ष प्रजाती, लागवडीसाठी निवडलेली जागा इत्यादी माहिती अपलोड करण्याचा समावेश असेल. ऑनलाईन माहिती संदर्भाधीन शासन निर्णयासोबतचे विवरणपत्र क्र.१ मध्ये पाठवावयाची आहे.

८. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत :-

८.१ सदर कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वय या करीता विभागीय / प्रादेशीक स्तरावर, जिल्हा आणि तालुका स्तरावर ग्राम विकास विभागांतर्गत नोडल अधिकाऱ्याची नेमणुक करावी.

८.२ सदर कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणाऱ्या स्थळांची निश्चिती करण्यात यावी.

८.३ प्रत्येक स्थळाविषयी सुक्ष्म नियोजन करणे तसेच स्थळनिहाय वृक्षलागवडीसाठी एक जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नेमणुक करण्यात यावी. स्थळ निश्चितीची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर सचिव (वने) आणि ग्रामविकास विभागाकडे अक्षांश रेखांशासह (Latitude-Longitude) आणि शक्य तेथे GPS Location सह दिनांक २५ एप्रिल २०१६ पर्यंत संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या विवरण पत्र-१ मध्ये पाठविण्यात यावी.

८.४ दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत पुर्व पावसाळी कामे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी नियोजन करावे. प्रचलीत निकषप्रमाणे खड्डे तयार करणे, माती, खत, किटकनाशके भरुन रोपलागवडीसाठी तयार ठेवणे इत्यादी कामे दिनांक ३१ मे २०१६ पूर्वी पुर्ण करण्यात यावीत.

८.५ वृक्ष लागवडीच्या स्थळांवर जवळच्या कोणत्याही रोपवाटीकेमधून रोपे वाहतुकीसंबंधी वाहतूक नियोजन आराखडा (Transport Plan) तयार करावा

८.६ हवामान पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती विचारात घेवून सावली देणारे शोभिवंत आणि फळफळावळ देणाऱ्या वृक्ष प्रजाती प्राधान्याने लावण्यात याव्यात. यामध्ये प्रामुख्याने आंबा चिंच, आवळा, काजू, कवठ, फणस, वड, पिंपळ, निम, पळस, क्यॅशिया, रेन ट्री, गुलमोहर व चाफा इत्यादी रोपांचा समावेश असावा. स्थानिक परिस्थितीनुसार अन्य रोपांची निवड व लागवड करण्यास मोकळीक असेल. जेणेकरुन पशु पक्षी यांचा अधिवास (Habitation) व अन्न साखळी (Food Chain) टिकून राहिल आणि जैवविविधतेचे (Bio-Diversity) संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होईल.

८.७ या कार्यक्रमासाठी वन आणि सामाजिक वनीकरण योजनांतर्गत एम.जी. नरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटीकामधून पुरेशा संख्येत व पुरेशा उंचीची, दर्जेदार, गुणवत्तापुर्ण आणि सुदृढ रोपे दिनांक ३० जून २०१६ पर्यंत उपलब्ध करुन घ्यावीत. त्याचबरोबर कृषी विभाग, नियोजन विभाग (रोहयो) व आवश्यक वाटल्यास इतर विभागाकडील रोपवाटीकामधून रोपांची उपलब्धता करुन घ्यावी. रोपांच्या उपलब्धतेबाबत वन विभागांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील उपसंचालक, सामाजिक वनीकरण आणि तालुका स्तरावर लागवड अधिकारी यांची “नोडल अधिकारी” म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार त्यांचे आणि स्थानिक स्तरावर वन व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सल्ला घ्यावा.

८.८ वन महोत्सव काळात वन व सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वर नमुद रोपवाटीकामधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवा केला जातो. ह्या योजनेचा फायदा घेण्यात यावा. जेथे शक्य असेल तेथे उद्योजकता साकाजिक दायित्व (CSR) माध्यमातून रोपांची खरेदी करण्यात यावी. तसेच वृक्ष लागवड करावयाची स्थळे विचारात घेवून त्यानुसार जिल्हा किवा तालुका स्तरावरील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत लागवड अधिकारी (वनक्षेत्रपाल) किंवा जिल्हा स्तरावरील उप संचालक, सामाजिक वनीकरण (विभागीय वन अधिकारी) यांच्याकडे रोपांची मागणी दिनांक ३१ मे, २०१६ पूर्वी नोंदवावी.

८.९ वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेल्या स्थळांच्या ठिकाणी ठरवून दिलेल्या उद्दीष्टांप्रमाणे मजुरांची निश्चिती करुन रोपे लागवडीच्या दिवशी पुरेशे मजूर उपलब्ध ठेवण्यात यावेत.

८.१०. सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता विभागातील यंत्रणा आणि आवश्यक असल्यास वर नमुद केल्याप्रमाणे खाजगी व अशासकिय संस्थांचा सहभाग घ्यावा

८.११. त्याशिवाय विद्यार्थी, नागरीक, स्वयंसेवक आणि वर नमुद अशासकीय संस्था यांनी रोप लागवड स्थळांवर वृक्षरोपणासाठी उपस्थित राहण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे

८.१२. मा. पालक मंत्री, स्थानिक आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेवून जेथे शक्य असेल तेथे त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करावे.

८.१३. दिनांक जुलै, २०१६ रोजी किमान २ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक अंमलबजावणी यंत्रणा त्यांचा अहवाल दर २ तासांनी आपल्या जिल्ह्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करतील. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्याचा संकलित अहवाल त्याच दिवशी वन विभागाच्या वर नमुद प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडे ऑनलाईन सादर करावा. विभागीय आयुक्त (महसुल) ह्यांनीही त्यांच्या महसुल विभागांतर्गत एकत्रित माहिती वर नमुद नागपूर येथील कार्यालयात आणि सचिव (वने) ह्यांना सादर करावी. ग्राम विकास विभागाची माहिती या विभागास स्वतंत्रपणे पाठवावी.

८.१४. वृक्षारोपणाच्या दिवशी सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जसजसे वृक्ष लागवड होईल त्या संदर्भातील माहिती शक्य असल्यास छायाचित्रांसह घेवून तात्काळ वर नमुद संगणक प्रणालीवर अपलोड करावीत. किती झाडे कोणत्या व्यक्तींनी / संस्थानी आणि कोणत्या प्रजातींची लावली याची माहिती त्यात अंतर्भूत असावी.

८.१५. ह्या संदर्भात पुर्व पावसाळी कामे, रोपांची उपलब्धता, वृक्ष प्रजातींची निवड, देखभाल व निगा इत्यादी बाबींविषयक तांत्रिक व प्रशासकिय सल्ला स्थानिक स्तरावरील वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दिला जाईल.

८.१६. या कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, समन्वय आणि संनियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच तालुका आणि ग्रामस्तरावर देखील समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समित्यांचे सदस्य आणि कार्यकक्षा याबाबत सविस्तर सूचना संदर्भाधिन शासन निर्णय, महसुल व वन विभाग क्र साववि-२०१५/प्र.क्र.१३१/फ-११ दिनांक ३१ मार्च २०१६ अन्वये देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा वृक्ष लागवड व त्यानंतर जवळपास ४ वर्षे संरक्षण व संगोपन या संदर्भातील योगदानाविषयक आवश्यक त्या सूचना याच शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत.

९. वृक्षारोपणाचा दृश्य परिणाम दिसून येण्यासाठी, संवर्धन, पाणीपुरवठा, जनावरांपासून रोपांचे सरक्षणासाठी जैविक किंवा तारांचे / प्लॅस्टिक कुंपण, कायम स्वरूपी देखपाल, निगा, जोपासना व संगोपन इत्यादी कामांचा नियोजन आराखडा तयार करावा व त्यानुसार कार्यवाही व्हावी. तसेच या वृक्षाचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८०% ते ९०% राहणेबाबत काळजी घ्यावी. या कामाचे संनियंत्रण वर नमुद जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावरील समित्यांद्वारे करण्यात येईल. त्यासंदर्भातील त्रैमासिक अहवाल जिल्हाधिकारी व विभागीय अधिकारी (महसुल) यांच्यामार्फत प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर आणि सचिव (वने) यांना संदर्भाधिन शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र-२ मध्ये विहित केलेल्या प्रपत्रात पाठविण्यात यावा. ग्रामविकास विभागाची माहिती या विभागास स्वतंत्रपणे पाठवावी.

१०. या कार्यक्रमांतर्गत होणारा खर्च मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा. तसेच आवश्यक तेथे सी.एस.आर. फंडातून तरतुद उपलब्ध करून घ्यावी. जिथे निधीची अडचण असेल त्या ठिकाणी वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत रोपे देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याबाबतची आवश्यक ती नोंद आणि लेखा इत्यादीबाबत रोपे उपलब्ध करून घेणारा विभाग आणि रोपे उपलब्ध करून देणारा विभाग अशा दोन्ही विभागांमार्फत ठेवण्यात यावा. तसेच ह्याबाबतची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमख), महाराष्ट्र राज्य, नागपूर, सचिव (वने) आणि ग्राम विकास विभागास पाठविण्यात यावी.

११. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१८११४८२७१३२० असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नं.म.शिंदे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (ग्रामविकास व जलसंधारण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा.राज्यमंत्री (ग्रामविकास व जलसंधारण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) विभागीय आयुक्त (सर्व)
- ४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
- ५) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
- ६) गट विकास अधिकारी, पंचायत समिती, (सर्व)
- ७) तालुका कृषि अधिकारी, (सर्व)
- ८) गट शिक्षण अधिकारी (सर्व)
- ९) जिल्हा आरोग्य अधिकारी, (सर्व)
- १०) जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक / प्राथमिक), (सर्व)
- ११) कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, (सर्व)
- १२) उप अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, (सर्व)
- १३) वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, तालुका (सर्व)
- १४) वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका (सर्व)
- १५) सह सचिव(वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १६) कक्ष अधिकारी/ अवर सचिव/ उपसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, (सर्व)
- १७) निवड नस्ती, पंरा-९, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.

विवरणपत्र-१

Online Format For 2 Crore Tree Plantation

3.PIT Digging

Division	District	Taluka	Village	Compartment No/Gat.No	Latitude Longitude	Plantation Target	PIT/Trench Achievement During The months				Total	Percentage of PITs Completed
							Feb	March	April	May		
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13
											=8+9+10+11	=12/7x100

4.Planting

Division	District	Taluka	Village	Compartment No/Gat.No	Latitude Longitude	Plantation Target	PIT/Trench Achievement During The months				Total	Percentage of PITs Completed
							Feb	March	April	May		
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13
											=8+9+10+11	=12/7x100

विवरणपत्र-२

जिल्हयाचे नाव :-

दिनांक १ जूलै २०१६ रोजी केलेल्या वृक्षारोपणाची माहिती व वृक्षाचे जिवंत राहण्याचे प्रमाणाची आकडेवारी दर्शविणारे विवरणपत्र

(त्रैमासिक अहवाल)

अ.क्र	वृक्षारोपणासाठी निवडलेली स्थळे	वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त झालेल्या रोपांची संख्या	वृक्षारोपणासाठी सहभाग घेतलेल्या यंत्रणा	दिनांक १.७.२०१६ रोजी केलेल्या लागवडीची रोपे संख्या	जिवंत रोपांची संख्या व टक्केवारी	शेरा
१	२	३	४	५	६	७